



ONLINE FILING

Ref: TI/COMP/2020-21

February 2, 2021

BSE Limited The Corporate Relationship Dept, 1st Floor, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai-400 001. Scrip Code : 507205	National Stock Exchange of India Ltd Exchange Plaza, Bandra-Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051. Scrip Code : TI
--	---

Dear Sir/Madam,

Sub: Intimation of publication of notice for Board Meeting

We are submitting herewith copy of Newspaper cuttings with respect to Notice of Board Meeting scheduled to be held on Friday, February 12, 2021 published on Tuesday, February 2, 2021 in the following Newspapers in compliance with Regulation 47(1)(a) of the SEBI (LODR) Regulations, 2015:

- The Free Press Journal (English)
- Navshakti (Marathi)
- Kesari (Marathi)

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Tilaknagar Industries Ltd.

Shekhar
Shekhar R. Singh
Company Secretary



Encl: as above

Corp. Office: Industrial Assurance Building, 3rd Floor,
Churchgate, Mumbai, Maharashtra - 400 020, India
P +91 (22) 2283 1716/18 **F** +91 (22) 2204 6904
E tiliquor@tilind.com

Regd. Office: P.O. Tilaknagar, Tal. Shirampur,
Dist. Ahmednagar, Maharashtra - 413 720, India
P +91 (2422) 265 123 / 265 032 **F** +91 (2422) 265 135
E regoff@tilind.com

Opposite Bombay Stock Exchange,
Fort, Mumbai-400 001.
Rameshwar Media

Mumbai, 1st February, 2021

Date of expiry of this period.

Sd/- Secretary
SHIVKOKAN AIKYAVARDHAK S.R.A. CHS LTD.
Date: 02/02/2021 Place: Mumbai

Sd/-
Vishakha Jain
Company Secretary & Compliance Officer



TILAKNAGAR INDUSTRIES LTD

CIN: L15420PN1933PLC133303

Registered Office : P.O. Tilaknagar, Tal. Shirampur, Dist. Ahmednagar, Maharashtra-413 720
Corporate Office: 3rd Floor, Industrial Assurance Building, Churchgate, Mumbai, Maharashtra-400 020
Email: investor@tilind.com; Website: www.tilind.com, Phone: +91 22 22831716/18;
Fax: +91 22 22046904

In compliance with Regulation 29(1) (a) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that the meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, February 12, 2021, to consider and approve, amongst others, the Unaudited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2020.

The above Notice may be accessed on the website of the Company i.e. www.tilind.com, BSE i.e. www.bseindia.com and NSE i.e. www.nseindia.com.

For Tilaknagar Industries Ltd
Sd/-

Place : Mumbai
Date : February 1, 2021

Shekhar R Singh
Company Secretary

NOTICE

NOTICE is hereby given that the share certificate for 132 Equity Shares bearing CERTIFICATE No. 2110697 and distinctive nos. from 0035557719 to 0033558550 of Mahindra & Mahindra Ltd. to standing in the name(s) of **KESHAVJI CHAMPSHI SHAH** has been lost or mislaid and the undersigned have applied to the company to issue duplicate Certificate for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered office Gateway Building, Apollo Bunder, Mumbai-400 001 within 15 days from this date else the company will proceed to issue duplicate Certificate(s).

Applicant

- 1) SURENDRA BANKIMCHANDRA SHAH
 - 2) KALPESH MAHENDRA SHAH
- (KESHAVJI CHAMPSHI SHAH)**

Date : 02.02.2021

Name of the Shareholder

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my Clients (1) Mr. Venkateshan Raman & (2) Mrs. Palamani Raman Devendra are interested in buying Flat mentioned in the schedule hereto, from (1) Smt. Vimla G Jadhvani (2) Mr. Arun G Jadhvani and (3) Mrs. Pooja G Jadhvani nee Mrs. Dia Nishant Tejwani.

Any person/s having any claim of whatsoever nature including by way of any agreement, sale, transfer, gift, lease, lien, charge, mortgage, trust, inheritance, maintenance, easement, restrictive covenant or in any other manner otherwise and/or have any objection pertaining to the said Property, shall contact the undersigned in writing within 15 days from the date of publication hereof, with the supporting documents if any, failing which my Client shall proceed with the completion of the said transaction considering that there is no claim or demand or objection of whatsoever nature from anybody and the same shall be deemed as waived, abandoned, given up or surrendered.

SCHEDULE

Flat No. 302, 3rd Floor, Wing A-3 in Shree Saraswati Building of the Shree Saraswati Co-operative Housing Society Ltd., N. G. Acharya Marg, Chembur (E), Mumbai: 400071., area admeasuring about 376 sq.ft. (carpet), along with one car parking in the building consisting of Stilt + 6 upper Floor, having CTS No. 8A of Village - Boria, Taluka-Kurla, and District - Mumbai Suburban in Greater Mumbai.

Place: Mumbai
Date: 02/02/2021

Sd/-
Amit Shyam Choudhari
Advocate
Shop No.135, Near Bldg. No.5, N.G.
Acharya Marg, Subhash Nagar,
Chembur, Mumbai - 400071

MELSTAR INFORMATION TECHNOLOGIES LIMITED

(UNDER INSOLVENCY RESOLUTION PROCESS)
CIN - L99999MH1988PLC040604
5th Floor, 159, Industry House Churchgate
Reclamation, Mumbai-400020.

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, and in accordance with the Insolvency and Bankruptcy Code 2016, we wish to inform you that the deemed Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on **FRIDAY, 12th February, 2021 at Mumbai**, through video conference or other audio visual means, inter-alia to consider and to approve the Unaudited Financial Results of the Company for the **Third Quarter and Nine Months Ended December 2020**.

Further, pursuant to the provisions of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and in accordance with the Company's Code of Conduct for Prevention of Insider Trading, the Trading Window (for dealing / trading in securities of the Company has been remain closed from **25th December, 2020 to 14th February, 2021** (both days inclusive) for the promoters / directors / officers / designated employees of the Company ("the concerned persons").

The said Notice may be accessed on the Company's website <http://www.melstar.com> and may also be accessed on the Stock Exchange websites at <http://www.bseindia.com> and <http://www.nseindia.com>.

For Melstar Information Technologies Limited
(Under Insolvency Resolution Process)

Sd/-
Neehal Mahamulial Pathan
Resolution Professional
[BBBI/PA-001/IP-P01551/2019-20/12406]

Place : Mumbai
Date : 01.02.2021

जाहोर सूचना

यादोर सूचना देण्यात येते की, श्री. राधमन खिमजी ग्राह आणि श्रीम. ज्योती रश्मिन ग्राह हे फ्लॅट क्र. ११०६, कावेरी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., ए.विंग, नीलकंठ जव्ही, ७ वा रोड, राजावाडी, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४००७७७ चे सध्याचे मालक, शेअर प्रमाणपत्र क्र. ७७ आणि विविध क्र. ४०६ चे ४९० चे धाक आहेत. सदर फ्लॅट हा श्री. अशोक वी तोंडे आणि श्रीम. विष्मयी अशोक तोंडे यांच्याकडून १७ फेब्रुवारी, २००० दिनांकीत परतल्या विक्रीकरीताचा कारवाईर विक्री केली, सदर कारा हविवा/गहाळ झाला. श्री. अशोक वी तोंडे आणि श्रीम. विष्मयी अशोक तोंडे यांनी सदर फ्लॅट नीलकंठ मॅन्सन्स लिमिटेड कडून १८ सप्टेंबर, १९९५ दिनांकीत आर्टिकल ऑफ अॅग्रीमेंट द्वारे खरेदी केले.

म्हणून सदर सूचना यादारे देण्यात येते की, कोणतीही व्यक्तीया वरील उद्धेखित कागदपत्र मिळाल्यास किंवा सदर फ्लॅट परिसराशी संबंधित कोणताही दावा/अधिकार/नामाधिकार/हिसंबंध/गहाण असल्यास मला व्यक्तीया: कागदपत्राच्या मूळ पुराव्यांहस सदर सूचना जारीच्या १५ दिवसांच्या आत कळविणे.

टिकाण: मुंबई दिनांक: ०२.०२.२०११
प्राची एन. शाह वकील उच्च न्यायालय आणि नोटीरी फ्लॅट क्र. ९०५, ओकवुड, रुवाल प्रिन्स, मुलुंड गोंगाव लिंक रोड, नाहूर, मांडुप(१), मुंबई- ४०० ०८८.
मोबाईल क्र: ९३२४०८७१६५/९८०८८७१६६

जाहोर सूचना

यादोर सूचना देण्यात येते की, श्रीम. ज्योती राधमन ग्राह आणि श्रीम. रश्मिन खिमजी ग्राह हे फ्लॅट क्र. ११०५, कावेरी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., ए विंग, नीलकंठ जव्ही, ७ वा रोड, राजावाडी, घाटकोपर (पूर्व), मुंबई - ४००७७७ चे सध्याचे मालक, शेअर प्रमाणपत्र क्र. ७७ आणि विविध क्र. ४०६ चे ४९० चे धाक आहेत. सदर फ्लॅट हा श्रीम. मीना व्ही जैन आणि श्रीम. प्रमेलता वी जैन यांच्याकडून १७ फेब्रुवारी, २००० दिनांकीत परतल्या विक्रीकरीताचा कारवाईर विक्री केली, सदर कारा हविवा/गहाळ आहे. श्रीम. मीना व्ही जैन आणि श्रीम. प्रमेलता वी जैन सदर फ्लॅट नीलकंठ मॅन्सन्स लिमिटेड कडून १५ सप्टेंबर, १९९५ दिनांकीत आर्टिकल ऑफ अॅग्रीमेंट द्वारे खरेदी केले.

म्हणून सदर सूचना यादारे देण्यात येते की, कोणतीही व्यक्तीया वरील उद्धेखित कागदपत्र मिळाल्यास किंवा सदर फ्लॅट परिसराशी संबंधित कोणताही दावा/अधिकार/नामाधिकार/हिसंबंध/गहाण असल्यास मला व्यक्तीया: कागदपत्राच्या मूळ पुराव्यांहस सदर सूचना जारीच्या १५ दिवसांच्या आत कळविणे.

टिकाण: मुंबई दिनांक: ०२.०२.२०११
प्राची एन. शाह वकील उच्च न्यायालय आणि नोटीरी फ्लॅट क्र. ९०५, ओकवुड, रुवाल प्रिन्स, मुलुंड गोंगाव लिंक रोड, नाहूर, मांडुप (१), मुंबई- ४०० ०८८.
मोबाईल क्र: ९३२४०८७१६५/९८२८८७१६६

जाहोर नोटीस

सर्व जनेतेस कळविण्यात येते की, गाव- पेणकरपाडा, ता. व जि. पाणे, येथील खालील वर्णनाची जमिन मिळकत:-

जमिन सव्हे नं-	नवीन सव्हे नं	क्षेत्र (हे.आर.प्र.)	आकार (ह.पै.)
२०६/२	३८/२	१-२०-००	१०.००

उपरोक्त जमिीन मिळकती मध्ये माझे अशील १) श्री. मोहम्मद युनुस खान, २) श्री. मोश कमलाकर पाटील, ३) श्री. महेंद्र गणपत पाटील, ४) श्री. नेत्रा चोंगे पाटील आणि ५) श्री. प्रकाश महादेव पाटील यांचा ७५ टक्के अविभाजन, सामाईक, अविभाज्य हिस्सा, हक्क व अधिकार आहे. माझ्या अशिलांशी नावे ७/११ च्या उताऱ्यावर सधवियासाठी मा. उतबिवागरी अधिकारी ठाणे यांचे कडे दावा दाखल केला आहे ज्याचा अंमल क्र. टीडी/६/टेनसी अंमल क्र ००१२१/२०२० असा आहे आणि मा. सिमिन डिक्विजन ठाणे यांचे कोर्टीत सुद्धा दावा दाखल केला आहे ज्याचा दावा क्र. १.मु.नं. ५५४/२०२० असा आहे अे अद्याप प्रलंबित व न्यायप्रविष्ट आहेत. तरी मेसेस युनिन श्ती स्टार डेव्हलपर्स यांनी नमुद मिळकती संदर्भात माझे अशिलांचे लेखी संमती विनाय कोणताही व्यवहार करू नये. तसेच माझे अशिलांना असे समजले आहे की नमुद मिळकती संदर्भात काही व्यक्ती कोणतोरकर तरी व्यवहार करिता प्रयत्न करत आहेत. तरी सदर मिळकतीमधील माझे अशिलांचे हक्क, अधिकार अवागमि आहेत म्हणून माझे अशिलांचे संमती विनाय नमुद मिळकतीमधील कोणती कसलाही व्यवहार करू नये, तसे केल्यास परिणामास व कायदेशीर कारवाईस ते स्वतः जबाबदार राहतील. सदर बाबतीत प्रक्रियेकरीती कसलीही हरकत, दावा, हक्क, अधिकार, हितसंबंध, तक्रार असल्यास त्यांनी ही नोटीस प्रक्रियेकड झाल्यापासून १४ दिवसांच्या आत पुराव्यानिशी मला भो/००५, येनमुव्ही बिल्डिंग, रामलक्ष्मण कॉम्प्लेक्स, पेणकरपाडा, मिसा रोड पूर्व, ता. व जि. ठाणे-४०९१०७ या पत्त्यावर लेखी कळवावे अन्यथा तसा कोणाचाही काहाही हक्क, अधिकार, हितसंबंध, दावा, हक्क व तक्रार नाही व असल्यास सोडून देण्यात आला आहे असे समजण्यात येईल याची नोंद घ्यावी.

अॅड. संजय काशिनाथ गुंड खेदींदाराचे वकील

जाहोर सूचना

या नोटीसीद्वारे आम जनेतेस करण्यात येते की, या नोटीशीतील परिशिष्टात नमुद केलेल्या जमिन मिळकतीमध्ये माझे अशिल **सौ. कल्पना नरेश पाटील**, रा. गोडवेड, भाईरट (पू.), आणि **मोहना राजू देसमुख**, रा. जीवदाजी रोड, विरार (पूर्व), यांचा समाईक व अविभाजित हिस्सा, हक्क व अधिकार आहे. सदर मिळकतीच्या ७/१२ सदर माझ्या अशिलांची नावे मालकी हकाने दाखल आहेत. मात्र, माझ्या अशिलांच्या अपरोक्ष व माझ्या अशिलांना विवसायाना न घेता, सदर मिळकती अन्य इसमांस विकण्याचा प्रयत्न सदर मिळकतीमधील अन्य हिस्सेदारांनी चालविला आहे. सदर मिळकती आवगमितास माझ्या अशिलांच्या सामाईकतेच्या व प्रत्यक्ष कब्जेवहिव्यात असून, सदर मिळकतीचे आपआपसात सरसमिसेस वाटा झालेले नाही. सदर मिळकतीबाबत कोणत्याही इसमाने खरेदी-विक्री कोणी कोणाही व्यवहार अथवा करार करू नये व केल्यास, तसा व्यवहार व करार माझे अशिलांवर बंधनकारक राहणार नाही. तसेच तसा इसमांस सदर मिळकतीचे निर्विवाद टायटल आणि मोकळा व प्रत्यक्ष ताबा मिळणार नाही, याची नोंद घ्यावी.

जमिन मिळकतीचे परिशिष्ट

तालुका वसई, जि. पालघर येथील खालील वर्णनाच्या जमिन मिळकती :

गाव	सव्हे क्र.	हिस्सा/प्लॉट क्र.	क्षेत्रफळ (हे-आर-प्रती) पोट खराब्यासाठी
जुचंद्र	११६	२	०-४३-०
चंद्रपाडा	२०६	४	०-४२-०
बापाणे	२२	५/१	०-२४-३०

अॅड. दिलीप वि. पंडीत सी/१०४, गावयेडी प्रसाद सोसायटी, गोडवेड, भाईरट (पूर्व), जि. ठाणे-४०९ १०५.

SBI

कॉर्पोरेट क्रेड, तनायव्हेस्ट आस्ति समधान समूह, २रा मजला, टॉवर “4”, दि. आकेड बिल्डिंग, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ फेड, मुंबई - 400 005.

ई-लिलावादारे आर्थिक मालमता बँका/ ARCs/NBFCs/FIs यांना विकणे

भारतीय स्टेट बँक आर्थिक मालमता ई-लिलावा मार्फत विकण्यासाठी बँका/ARCs/NBFCs/FIs यांच्याकडून बोली (बिड्दर) मागविण्यात येतील. एस्बीआयने वेळोवेळी प्रदर्शित केलेल्या अशा आर्थिक मालमता विकत घेण्यासाठी बोली लावण्यास इच्छुक असलेल्या बँका/ARCs/ NBFCs/FIs, जर गोपनीयता करार आधी अस्तित्वात नसेल तर, बोली लावण्याच्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. बँकेबरोबर गोपनीयता करार करण्यासंबंधी आणि इतर प्रश्नांसाठी इच्छुक बँका/ARCs/ NBFCs/FIs बँकेशी तुडील ई-मेल वर संपर्क करू शकता **dgm.sr@sbi.co.in**

भारतीय स्टेट बँक, बँका/ARCs/NBFCs/FIs यांच्याकडून बँकेच्या एकुण **₹33.49** कोटी असलेल्या बुडीत खात्यांच्या (NPAs) (02) मालमतांच्या प्रस्तावित विक्रीसाठी स्वारस्याची अभिव्यक्ती मागवी आहे. पात्र मागणे बोली लावणाऱ्यांना विनिती आहे कि त्यांनी आणूली ई-लिलावात भाग घेण्याची तयारी “स्वस्थस्याची अभिव्यक्ती” मार्फत बँकेला कळवावी. अधिक माहितीसाठी कृपया बँकेची **https://bank.sbi** हा वेबसाइटला भेट द्यावी. अधिक तपशीलासाठी **SBI In the news > Auction Notice >ARC AND DRT** या लिंक वर क्लिक करा.

उप महाप्रबंधक (एआरसी) द्वारा
स्थान: मुंबई
दिनांक: 02-02-2021

१२

मुबई, मंगळवार, २ फेब्रुवारी २०२१

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN: I have been instructed to investigate the title of QUEEN OF QUEENS CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. (Registration No. 2577 OF 1970), having its office at Plot No. 513 , 35th Road, Bandra (West), Mumbai - 400 050, (‘the Society’) in respect of the undermentioned property more particularly described in the Schedule hereunder written. The Society has agreed to grant the rights to re-develop the under mentioned property in favour of my client, M/s. Space India Builders and Developers, LLP. Any persons having any claim, right, title or interest in the under mentioned property or any part thereof or in any of the flats and/or premises in the Building on the under mentioned property by way of, sale, exchange, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, easements, tenancy, lease, lien or any rights with regard to FSUITDR in the undermentioned property or otherwise are hereby required to notify the same in writing along with documents in support thereof to the undersigned at his office at 101, Rose Residency, 1st Floor, Diox Road (Extn.), Off Shradhdanand Road, Vile Parle (East), Mumbai 400 057 or email at adv.mark.dmello@gmail.com within 14 days from the date of publication hereof, failing which, it shall be presumed that no person has any claim right, title or interest in the under mentioned property and such claim, if any, shall be deemed to have been waived & the redevelopment of the under mentioned property will be commenced & completed without reference to any such claim. THE SCHEDULE HEREINAFORE REFERRED TO: ALL THAT piece and parcel of land bearing No.513, City Survey No. F/350 totally admeasuring 730 square yards equivalent to 610.40 square meters or thereabouts or as per actual measurement of Bandra Town Planning Scheme No. III, along with the building constructed thereon, known as ‘Queen of Queens’ consisting of ground plus 3 (three) upper floors and has 10 (ten) number of flats & 3 garages in the compound situate, lying and being in registration, sub district of Bandra in Greater Mumbai and otherwise situated at 35th Road, Bandra (West), Mumbai-400 050 and bounded as follows:- On or towards the East By Plot No.514 On or towards the West By Plot No.512 On or towards the North By DP Road viz. 35th Road On or towards the South By Plot No.511 Place : Mumbai Date: 02 nd February, 2021 (<i>Mark D'Mello</i>) <i>Advocate, High Court</i>

जाहोर सूचना

यादोर सूचना देण्यात येते की, माझे अशाल परिशिष्टामध्ये सग्याीलामध्ये सविस्तराणे वर्णन केलेली तिचे परिसराच्या खरेदीकरीता श्री. मिलरगे रोजिग्न (मालक) सह वाटाटोडी करत आहे.

कोणत्याही व्यक्तीस अंतर्गत संपर्काची परिशिष्टात सविस्तराणे वर्णन केलेली परिसराकरिता किंवा त्याच्या कोणत्याही भाग/हिस्सेकरिता किंवा विरोधात किंवा च्या संबंधित कोणताही दावा, मागणी, हक्क, लाभ, किंवा हितसंबंध असल्यास, विक्री, हस्तांतर, अभिस्तर्भाव, अदलावट, हक्क, हितसंबंध, शेअर, भाडेपट्टा, पोट-पट्टा, कुलवहिवट, पोट-कुलवहिवट, पत्रावा, गहाण, बक्षीस, धारणाधिकार, प्रभार, भार, भागदार, करार, विवस्त्र, वाटसा, सुविधाधिकार, चिरभोगाधिकार, पोस्टा, इच्छापत्र, तला, करारपत्र, प्रलंबित वाद, कुटुंब व्यवस्था, तज्ञांजोड, कायद्याचे कोणत्याही कोर्टाचे आदेश किंवा हुकूम, भागीदारी किंवा याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मार्ग लिखित स्वरूपात दस्तावेजांच्या प्रामाणीकृत फोटोकॉपीद्वारे निम्नस्वाक्षरीकारांना त्यांचे कायल्य क्र. ५०२/५०३, ५वा मजला, बी-विंग, ३४ टनर रोड, फॅन इंडिया वर, बांद्रा (पश्चिम), मुंबई ४०० ०५० येथे प्रसिध्दीच्या दिनांकापासून चौदा (१४) दिवसांत कळवावे, याशिवाय कोणताही दावा अस्तित्वात नसल्याचे समजले जाईल आणि कोणतेही असे साखे सोडून दिल्याचे किंवा त्यागल्याचे गृहीत धरले जाईल आणि माझे अशील परिसराच्या खरेदीसह प्रक्रिया करतील.

परिशिष्ट
(वर उल्लेखित परिसराचे वर्णन)

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरा नोंदणीकृत जिल्हा आणि उप जिल्ह्यातील स्ट मार्टन्स रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई ४०० ०५० येथे टिकाणी, गाव बांदी सीटीएफ.एफ./१११३ आणि ठाऊन प्लांगिंग योजना क्र. II चे अंतीम फ्लॅट क्र. ४१ बायस निळकतीवर उभी असलेले अगर जिवान इमारतीचे फॅकाऊड मध्ये बॅसेमेंटवर स्टॅन क्र. बी-११ आणि बी-१२ आणि पॉडियम लेव्हल वर धाक क्र. पी-२ (एक कार पार्किंग जागा) तीन कार पार्किंग जागेहस १७ च्या मजक्यावर मोमोभाति अंदाजे ११४५ चौरस फूट चवई क्षेत्र, फ्लॅट क्र. १७०१. शेअर प्रमाणपत्र क्र. ६३ अन्वये धागण केलेले धाक विभिन्न क्र. ६२१ ते ६३० बांद्रा अगर जिवान को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड मध्ये मास्काद्वारे धागण केलेले प्रत्येकी, क्र.५०/- चे दहा शेअर्स.

मुंबई, दिनांक २ फेब्रुवारी २०२१.

मे. प्रिसेप्ट लिगल करिता

वकील

कैथ जे. सलदाह्रा भागीदार

जाहोर सूचना

यादोर सूचना देण्यात येते की, माझे अशाल (१७) श्री. बॅकटेरा सन आणि (२) सौ. पालमगो सन वेबद्व हे येथील परिशिष्टातील नमुद फ्लॅट (१) श्रीम. विमला जी जाधवानी आणि (३) सौ. पूजा जी जाधवानी ऊर्फ सौ. विवा निमित्त तेसव्यानी च्यांच्याकडून खरेदी कोणत्याही स्वरूद्ध आहेत.

कोणत्याही व्यक्ती कोणत्याही प्रकारचा कोणताही दावा जसे की, कोणताही करार, विक्री, हलतार, बक्षीस, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, गहाण, वारसाहक्क, निवेष्टा, सुविधाधिकार आणि/किंवा सदर मिळकतीच्या संदर्भात कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी निम्नस्वाक्षरीकारांना लिखित या प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत पूरक कागदपत्राहस कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास माझे अशील तेथे कोणतेही कोणकडुनी दावा किंवा मागणी किंवा आक्षेप नसल्याचे गृहित धरून सदर व्यवहार पूर्ण कोल आणि सदर त्यागित, परित्यागित, सोडून दिल्याचे किंवा रु समजले जाईल.

परिशिष्ट

जुहनुंबईमधील गाव बोरला, तालुका-कुर्ला आणि

किंवा-मुंबई उपनगराचा सीटीएफ.क्र.८२ असलेला स्ट्रीट-६ वरील मलयाच्या संलग्नीत इमारतीमधील १ कार पार्किंग सह क्षेत्र मोमोभाति अंदाजे ३७६ चौ.फु. (चवई), श्री सार्वती को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., एन.जी. अचार्य मार्ग, चेंबूर(१), मुंबई: ४०००१७ च्या श्री सार्वती इमारतीमधील फ्लॅट क्र. ३०२, ३रा मजला, विंग ए-३

टिकाण: मुंबई

दिनांक: ०२/०२/२०२१

सही/-
अमित शाय चौधरी वकील
आचार्य मार्ग, सुभाष नगर, चेंबूर, मुंबई-४०००१७

दुकान क्र. १३५, बिल्डिंग क्र. ५ जवळ, एन.जी. अचार्य मार्ग,

मुंबई-४०००१७.

जाहोर सूचना

येथे सूचना देण्यात येते की, स्वामी अर्जिंद मुकुण्य तोंकबाट हे एन.एच.सी. को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, एन.एच. मार्ग शाखा, ग्रेट रोड पूर्व, मुंबई-४००००७ या बँकेमध्ये बचत बँक खातेधारक आहेत, यांचे १५.०३.२०१९ रोजी निधन झाले.

माझे अधिष्ठापक सौ.अंशु अर्जिंद तोंकबाट आणि श्री. वित्तीन अर्जिंद तोंकबाट हे मरणाचे मुले आहेत, ज्यांची पत्नी प्रीती वित्त अर्जिंद तोंकबाट यांचे त्यांच्या निधनामुळेच निधन झाले आहे, अशावेळी स्वाक्षरीरितीत त्यांची वरत बचत खातेमधील मूल यदन्याचे विधी इतनांतल्यासाठी वायव्येरीश वारसादर किंवा दावेदार किंवा आक्षेपाकरी यांच्याकडून सदर सूचना प्रस्तावनासह १५ दिवसांच्या काळातपाठी त्यांचे दावा/आक्षेप पुराव्यासह प्रतीकृत दावा आणि/किंवा आक्षेप मागविजे आहेत.

जर लिखित कारवायणी कोणताही दावा/आक्षेप प्राप्त व झाल्यास योग्य कायदे रुा प्रत्येक मरणाचे उपरोक्त हक्क बँक खात्याच्या निदेशीत व्यवहार केल्यास माझे अधिष्ठास मोकळीक असेल.

याचका च्या सुवाती वकील
द्राण बनसुदा एन. वकील
५५ चांचे मुकुण्य चेंबूर, १५/११, ब्रह्मासना दाती मार्ग, चेंबूर, मुंबई-४०००१७. मोबा.९८२७५८११८८, कार्यालय क्र.०२५-२११७२७२५

जाहोर सूचना

सूचना घेण्यात यावी की, श्री. अभिषेक त्रिवास्तव आणि श्रीम. कृपा त्रिवास्तव (मालक) हे सर्व भार आणि दावे पासून मुक्त परिशिष्टात सविस्तराणे वर्णन केलेले (यानंतर **सदर मिळकत** असे उल्लेखावे) कार पार्किंग आणि फ्लॅटेड मालकी हक्कासह सिरियल क्र. १००८ सन २०१४ अन्वये दि. १४ नोव्हेंबर २०१४ रोजी मुंबई येथे हमीचे उप-रजिस्टारसह नोंदणीकृत दिनांक ११ नोव्हेंबर २०१४ रोजीचे विक्रीकरिता कारारापत्र अन्वये सर्व त्याचे हक्क मालकी हक्क आणि हितसंबंध आमच्या अशिलांकडे हस्तांतर आणि विक्रीकरिता सहमती दिली आहे.

सर्व व्यक्तीना सदर खाली नमुद मिळकतीवर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर किंवा त्याच्या कोणताही इस्टेट दावा, हक्क, मालकी हक्क, हितसंबंध, किंवा दावा असल्यास, विक्री, गहाण, हस्तांतर, दावा, शेअर, भाडेपट्टा, पोट-पट्टा, पत्रावा, अदलावटन, बक्षीस, अंत्यदाण, इच्छापत्र, विवस्त्र, वारसा, धारणाधिकार, प्रभार किंवा याशिवाय साखे ओळखले जाणारे लिखित स्वरूपात पुराव्यांच्या दस्तावेजांच्या नोटीरी केलेल्या प्रामाणीत सत्य प्रतीसह निम्नस्वाक्षरीकारांना इमेल aziza@aaaklegal.in द्वारे आणि खाली नमुद कार्यालय येथे दिनांकापासून १४ दिवसांत कळवावे, कसूर केल्यास कोणतेही असे इस्टेट, हक्क, मालकी हक्क, हितसंबंध, किंवा दावा सोडून दिल्याचे मानले जाईल आणि आमचे अशील खाली नमुद मिळकतीचे खरेदी प्रक्रिया कोणत्याही असे इस्टेट, हक्क, मालकी हक्क, हितसंबंध किंवा दाव्यांच्या संदर्भाशिवाय पूर्ण करतील.

परिशिष्ट

मुंबईचा नोंदणीकृत जिल्ह्यातील, मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०० ०१३ येथे स्थित मोमोभाति ६५७४४.९१ चौरस मीटर्स किंवा अंदाजे लोअर परेल विभागाचे धाकक कॅडॅस्ट्रल सव्हे क्र. ४६४ जमिनीत सेई भाग आणि विभागावर दोन कार पार्किंग जागेसह ट्रम्प टॉवर अशी ज्ञात इमारतीमधील मोमोभाति १३०४ चौ.फू. चवई क्षेत्र, २९व्या मजलावर, विंग बी मध्ये युनिट क्र. बी-२९०३ सह सिरियल क्र. १००८ सन २०१४ अन्वये दि. १४ नोव्हेंबर २०१४ रोजीचे मुंबई येथे हमीचे उप-रजिस्टार सह नोंदणीकृत दिनांक ११ नोव्हेंबर २०१४ रोजीचे विक्री करिता कारारापत्रअन्वये सर्व हक्क मालकी हक्का, हितसंबंध, आणि खालीलप्रमाणे सीमावध्द - उपरोकडून किंवा पासून:- पांडुरंग बुधकर मर्ग दक्षिणकडून किंवा पासून:- केमस मिल्स लिमिटेडचे वॉलस सीमावध्द पुर्वकडून किंवा पासून:- सनापती बापट मार्ग आणि परेल सेंट्रल रेल्वे स्टेशन पश्चिमकडून किंवा पासून:- विक्टोरिया मिल्स से सीमावध्द दिनांक २ फेब्रुवारी, २०२१. एएफे लिलल करिता वकील आणि कायदेपंडित सही/- श्रीम. अंशिका ए. खात्री बी-३९, दालामत हाऊस, जमनालाल बाजज मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१.

GREATER BANK The Greater Banking Co-operative Bank Limited सदरूख अकाउंट्स डिपार्टमेंट : जीबीसीबी हाऊस, ८९, १ला मजला, मुलेवेल, मुंबई-४०० ००९. फोन: ९१४२२२२२८५०००/६२२ ८५०९१७/६२२ ८५०९१८ फॅक्स : ९१२२२२२२८५०९१७ /www.greaterbank.co.in

सं. क्र. जीबीसीबी/आरईसी/एसडी/आरसी/६५६७/२०२० दिनांक : ३१.१२.२०२०

२. सौ. कोरा पेसोरील्लान सोनी (सह-कर्जदार) ३. श्री. चंद्रशेखर, लोहा हेवन, शिवाजी चौकजवळ, मिल्डन, डोंबिवली (पू.)-४२१ २०४ ४. श्री. दिपाक एच. नरवडिया (जामीनदार) ५. फ्लॅट क्र. १२०१, १२वा मजला, बी विंग, प्लॉट क्र. ६९, कॉन्पेन्ट उअरी, सेक्टर-२१, जलतपु नस डेगो जवळ, खापर-४१० ११०. ६. श्री. ओमप्रकाश गणेशगंग चौधरी (जामीनदार) घर क्र. २, खोली क्र. १३१, सेक्टर-४, पेरोली, नवी मुंबई-४०० ७८८.

विषय : तुमचे प्रोट्र बांचो को-ऑप बँक लि., बाट्रे शाखेतील गृह कर्ज खाते क्र. ३०२२२९११४५

सिक्वरीटायझेशन अँड रिस्कन्ट्रान ऑफ फायनान्सिअल असेट्स अँड एफ्कोसॅमॅंट ऑफ सिक्वरीटी इंटेस्ट अँड, २००२ (५४ सन २००२) (झान्तरेंत उद्धेख "सदर अँक्ट") च्या कलम १३(२) अन्वये ताणून हितसंबंधाच्या अंमलबजावणीसाठी सूचना

१. बँकेने तुम्हाला गृह कर्ज सुविधा दिली, बँकेने मंजूर केलेले सदर वित्तीय सहाय्य खाली दर्शविल्याप्रमाणे हा कर्जासाठी गृहनिर्माणच्या माध्यमातून थंयम भार म्हणून बँकेच्या नावात तुम्ही केलेल्या विविध तारण कारारांतगत स्थावर ताणानी रितसर सुविधित केले होते.

सुविधा	रकम (रु.)	बँकेकडे भारपूरत ठेविलेक/तारणाचे तपशील
गृह कर्ज	१,७१,०००	डी/४०३, चंद्रशेखर कांनल, लोहा हेवन, शिवाजी चौकजवळ, मिल्डन, डोंबिवली (पू.)-४२१ २०४ एरिया मोमोभा ६५५ चौ. फूट विटअप.

आमच्या बँकेच्या नावात तुम्ही केलेल्या कारा/दस्तावेजांतगत अशातितीने आम्ही ताणणी धनको आहोत.

२. असे निदर्शनास आले आहे की, वरील पत सुविधा/वित्तीय सहाय्याचे चलनवार आणि वर्तन अतिशय खालास आहे आणि आपले त लांबत घेता, रिझर्व बँक ऑफ इंडियामे पाठी केलेल्या मता वाकिर्णया संबंभातील मार्गदर्शक तत्वे किंवा निदर्शनासार ३१.१२.२०१९ रोजी वरील तारण कर्जाच्या संदर्भातील तुमच्या खात्याचे वॉकिर्णय बँकेने "नॉन एफ्कोसॅमॅंट" असे केले.

३. उपरोक्त वरील सुविधा/वित्तीय सहाय्य अंतर्गत बँकेकडे ३१.१२.२००२ रोजीस तसेच दायित्व रु ६,८१,६४५.०० व त्याची दु.सा. १.२५% दराने व्याज आणि अन्य आकार तुमच्याकडून अनुभवी येणे प्रलंबित आहे.

५. तुम्हाला ही सूचना देईल देण्यात येते की, सदर अँक्टच्या कलम १३च्या पोट-कलम १३ चा बाबतीत तुम्ही बँकेकडून लेखी संमती मिळवल्या खेरीज बँकेकडे भारपूरत असलेल्या वरील तारण मतेत भाडेपट्टी किंवा अभिस्तर्वातन किंवा विक्री द्वारे हस्तांतरण करणार नाहीत.

६. येथे हे सांगण्याची आवश्यकता नाही, सदर अँक्टच्या कलम ३७ च्या तरतुदींनुसार ही सूचना कोणत्याच अन्य कोणत्याही प्रयोगेच तरतुदींचे आवक्य असल्यास असण कारवाई किंवा कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याच्या/चातू देवण्याच्या बँकेला अधिकाराना बाधा येऊ न देता देण्यात येईल.

ती प्रेट्र बांचो को-ऑपरेटिव्ह बँक सारी

